

H. 231, b, 6.

अमरसर्वित् Spr. 4702.

अमराङ्गना (अमर + श०) f. eine Apsaras KATHĀS. 103, 47.

अमरान्ति m. BHĀG. P. 10, 59, 2. — Vgl. अमरपवत्.

अमराते (अमर + 2. श्री) m. ein Feind der Götter R. 7, 32, 70. ein Asura: °पूर्व m. der Planet Venus VARĀH. BRH. 18, 15.

अमरावति = अमरावती 1) R. 7, 33, 4.

अमद्रक m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 16. 208, b, 43. — Vgl. अमरु.

अमेरेत्य (अमर + इ०) m. Br̄haspati, der Planet Jupiter VARĀH. BRH. 2, 13, 23, 14.

अमेरेन्द्रमुनि (अमर - इन्द्र + मु०) m. N. pr. eines Mannes HALL 96.

अमेरेष बैन. Indra's VARĀH. BRH. S. 30, 33.

अमेरेश्वर n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 64, a, 35. WILSON, Sel. Works 1, 223.

अमेरेश्वरतीर्थ n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 63, b, 39.

1. अमर्ष 1) तपामर्ष so v. a. ein unerträglicher Durst Spr. 1226.

2. अमर्ष 1) zu streichen, da R. 4, 74, 20 पितृवधामर्षो ein blößer Druckfehler für °मर्षो ist.

अमर्षित von 1. अमर्ष; vgl. u. मर्ष caus.

अमर्षिन् (von 1. अमर्ष) MBH. 1, 1736. 2007. पितृवधामर्षिन् nicht ertragend R. 4, 74, 20.

अमल 1) अमले उंके bei heller Sonne VARĀH. BRH. S. 46, 44. — 4) m. (nach dem Schol.) Bergkristall BHĀG. P. 10, 41, 21. — 5) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 17.

अमलतप (von अमल), °यति rein —, weiss machen KIR. 5, 44.

अमलश्रागर्भ m. = अमलगर्भ DAÇABHŪM. 2.

अमलातक n. = अम्लान RĀJAM. zu AK. 2, 4, 2, 54. अमलानक n. dass. HALĀJ. 2, 52.

अमलानन्द (अमल + श्रा०) m. N. pr. eines Mannes mit dem Beinamen व्यासायम HALL 87.

अमलोदरी (अमल + उदर) f. N. pr. einer Verfasserin von Sprüchen Verz. d. Oxf. H. 101, b, 2.

अमस्तु vgl. मस्तु.

अमहोयमान PANĀK. BR. 7, 3, 1.

अमहीयु (3. श्र + म०) m. N. pr. eines Ṛshi, mit dem patron. Āñgi-rasa, Verfassers von RV. 9, 61. Ind. St. 3, 203, a. — Vgl. आमहीयव.

अमांसक (von 3. श्र + मांस, adj. fleischlos TS. 7, 5, 12, 2.

अमात्र maasslos so v. a. kein prosodisches Zeitmaass enthaltend MĀND.

Up. 12. das Maass von श्र habend VS. PRĀT. 1, 55. Lies 3. श्र + मात्रा.

1. अमानुष 1) अमानुषेयो मानुषाश्च प्रधानाः die Menschen stehen über Allem, was nicht Mensch ist, Spr. 3376.

2. अमानुष (3. श्र + मानुष Mensch) adj. f. आ menschenlos: द्वा कATHĀS. 43, 17.

अमाप Art. BR. 8, 23.

अमापिक (3. श्र + मा०) adj. nicht in Täuschung bestehend, kein Blendwerk seiend KAP. 3, 26.

अमावस्यु MBH. 1, 3149. HARIV. 1413. 1415 (अमा० die neuere Ausg.).

अमावस्या so KÂTH. immer für अमावास्या.

1. अमावास्य 2) a) Neumondstag, deren zwei, WEBER, ĜOT. 60. fgg. Ind. St. 5, 229. — b) Bein. der Akkhodā Verz. d. Oxf. H. 39, b, 40.

2. अमावास्य m. N. pr. eines Lehrers mit dem patron. Čāndiljāvana Ind. St. 4, 373.

अमाहक in der Stelle: गेयो नाम महानागः सर्वसम्भुवावहः | स सूर्य-थमासाय रस्मिभिः सह वर्षति ॥ यस्तस्य पुनर्निर्मोकः स रवेस्तु अमाहकः | वन्दितव्यो मगानां तु अस्त्रमल्लेण नित्यशः ॥ पथा मुझे द्विजानां (so verbessert AUFRICHT) तु त्रतकाले प्रदीपते । अमाहकं तथा तेषां मगानां तु प्रदीपते ॥ Verz. d. Oxf. H. 33, b, 5. fgg.

अमाहकेश्वरतीर्थ (अमाहक - इ० + तीर्थ) n. N. pr. eines Tīrtha Verz. d. Oxf. H. 66, b, 42.

अमाहृष्ट (1. श्र + हृष्ट) m. N. pr. eines Schlangendämons MBH. 1, 2157.

अमित vgl. noch u. 1. मित am Ende. m. wohl so v. a. अमिताभ 2) WILSON, Sel. Works 2, 18. fg.

अमितगति N. pr. eines Vidjādhara KATHĀS. 107, 56.

अमिनत (von अमित) n. Unermesslichkeit HARIV. 13976.

अमितप्रभव (श० + प्र०) m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 316, b, N. 2.

अमितरुचि (श० + रु०) m. N. pr. einer buddhistischen Gottheit WILSON, Sel. Works 2, 11.

अमितान्तर RV. PRĀT. 12, 9.

अमिताशन (अमित + श्र०) adj. unmässig im Essen; f. आ N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. 9, 2625.

अमितीजास् m. N. pr. eines Mannes gaṇa बाहुदि zu P. 4, 1, 96. — Vgl. आमितीजि.

अमित्र n. Feind FĀM. NĪTIS. 8, 73 (Spr. 3388). — adj. keinen Freund habend: अमित्रस्य कुतः सुखम् Spr. 3608.

अमित्रधातिन् MBH. 3, 2433.

अमित्रिभित् Verz. d. Oxf. H. 71, b, 35.

अमित्रियु (3. श्र + मि०) adj. feindlich gesinnnt AV. 20, 127, 13.

अमित्रवर्मन् (श० + व०) m. N. pr. eines Mannes DAÇAK. 196, 8, 10.

अमित्राय्, partic. अमित्रपत्तेम् AV. 7, 84, 2.

अमिनत् 2) nicht fehlend, nicht aus der Ordnung kommend RV. 4, 36, 2, 10, 88, 13.

अमियाण N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 43. अमीयाण v. l.

अमिलातक und अमिलानक n. die Blüthe von Amīlāna (und auch daraus entstanden) HALĀJ. 2, 52, v. l.

अमिश्र nicht gemischt Ind. St. 8, 307.

अमिष् n. = आमिष UGGVAL. zu UṇḍIS. 1, 47.

अमियाण s. अमियाण.

अमीव 2) अपि सज्जातिबन्धूमनमीवमनामयम् BUĀG. P. 10, 39, 4.

अमीवहन्, die aus dem BUĀG. P. citirte Stelle steht 10, 34, 15; vgl. noch 38, 12.

अमुक SADDH. P. 23, a, b. °समोत्तम्, °शर्मन् GRUJAPADDH. in Ind. St. 5, 370.

अमुक्त adj. nicht frei, nicht erlöst TATTVAS. 37.

अमुक्तहस्त eher 3. श्र + मु०; fuge nicht verschwenderisch hinzu.